

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या 120 मुलांनी घातले दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडे

आत्महत्याग्रस्त मुलांची शैक्षणिक जबाबदारी भारतीय जैन संघटनेने उचलली असून आज त्या मुलांना पुण्याचे दर्शन घडविण्यात आले. मुलांमध्ये सर्वात आकर्षणाचे स्थळ म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती. आज या १२० मुलांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचे निव्वळ दर्शन न घेता सर्वांनी त्याची आरती देखील केली तसेच आपले देवाकडे असलेले साकडे एका प्रार्थनेतून मांडले. तसेच आजचे विशेष म्हणजे आज दगडूशेठ गणपती मंदिरात अन्नकोट साजरा केला जातो, या अन्नकोट साजरा करण्याचा उद्देश म्हणजे जगभरात दुष्काळ कधीही पडू नये यासाठी गणपतीकडे घातलेले साकडेच होय.

"हा अन्नकोट वर्षातून एकदाच येत असतो. अन्नकोटाचा उद्देशच मुळात कुठेही दुष्काळ पडू नये यासाठी देवाकडे घातलेले साकडे आहे आणि आज नेमके याच दिवशी या मुलांनी देवाचे दर्शन घेतले म्हणजे गणपती निश्चितच त्यांचे दुःख दूर करेल. " अशी भावना दगडूशेठ गणपतीचे विश्वस्त महेश सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.

मुलांना दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घडवण्यामागचा हेतू विचारला असता भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतीलाल मुत्था म्हणाले की, "९५% मुलांनी पुण्यासारखे मोठे शहर यापूर्वी केव्हाही बघितले नव्हते. आज त्यांना पुणे शहर दाखवायचा योग आला आणि महत्वाचं म्हणजे गणपतीकडे त्या मुलांनी आपल्या शेतकरी बांधवांसाठी, आपल्या आईसाठी, आपल्या घरासाठी आणि स्वतःच्या भवितव्यासाठी प्रार्थनेतून साकडे घातले आहे. या सर्व मुलांचे भवितव्य गणरायाने चांगले घडवावे हीच माझीही इच्छा आहे. "

या प्रसंगी काही विद्यार्थ्यांना बोलतं केले असता महेंद्र नागरगोजे या १०वीतील विद्यार्थ्यांने हृदयस्पर्शी भावना व्यक्त केली. तो म्हणाला "आज मी पहिल्यांदा पुणे शहर बघतोय. दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन त्याचे भव्य दिव्य रूप बघून देवाकडे एकच मागणे केले ते म्हणजे देशातील प्रत्येक शेतकऱ्याला तुझ्यासारखच वैभव मिळू दे किमान शेतकऱ्याला कर्जमुक्त करून समाधानाने जगू दे." मला शिकून मोठे व्हायचे आहे आणि गावाकडे जाऊन माझ्या गावी माझ्या शिक्षणाचा उपयोग करीन असेही तो यावेळी म्हणाला.

तसेच प्रतिभा चौधरी या विद्यार्थिनीने, "मला पुणे शहर खूप आवडले. गणपतीकडे बघून खूप प्रसन्न वाटत होत. गणपती आमचे दुःख नक्कीच दूर करेल याची मला खात्री आहे. " अशी भावना व्यक्त केली.

तसेच, "या गणपतीसमोर जो हात जोडतो त्याला समाधान मिळाल्याशिवाय राहत नाही. आज या गणपतीसमोर या सर्व मुलांनी आपले गाऱ्याणे मांडले. त्यांच्या अडचणी हे दैवत निश्चित दूर करेल आणि त्यांच्या शिक्षणामध्ये त्यांना गणपतीचे आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही." असा विश्वास दगडूशेठ गणपतीचे विश्वस्त राजूशेठ साखला यांनी व्यक्त केला.

दगडूशेठ हलवाई गणपतीबरोबरच शनिवार वाडा, आगाखान पेलेस, कात्रजचे सर्पोद्यान, पेशवेपार्क तसेच सारस बाग हेदेखील या मुलांना आज दाखविण्यात आले आहे.

या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला आपण प्रसिद्धी द्यावी ही विनंती. बातमीसोबतच मुलांनी आरतीच्या स्वरूपात गणपतीला घातलेल्या साकड्याची प्रतही जोडत आहोत.

* दे आम्हा वरदान *

नमो गणेशा, हे गणराया करितो अभिवादन।
शक्ती बुद्धी अन् आत्मबलाचे दे आम्हां वरदान॥
गणेशा, दे आम्हां वरदान ॥१॥
कर्जा पायी किती शेतकरी, जीव आपुला देती
निघुनी जाती उरे मागुता, संसाराची माती
वान्या वरती प्रपंच त्यांचा, सांग मिळे का मुक्ती
कळे न पटते का मोठ्यांनी, केली ऐसी कृती
गान्हाणे तुज घालूनी धरतो, बाप्पा तव चरण ॥१॥
बाप्पा थांबव खचलेल्या या अमुच्या शेतकऱ्यांना
जीव लाख मोलाचा आहे, कळू दे रे सगळ्यांना
नका सोडू रे धीर गड्यांनी, काढा थोडी कळ
अमुच्याही पंखात उघाला येईल नवे बळ
करु सामना संकटाशी, घेऊनी शिक्षण छान ॥२॥
आई ताई भाऊ धाकटा, पुरसुनी त्यांचे आंसू
आणू फिरुनी आम्ही त्यांच्या, गालावरती हांसू
भविष्य अमुचे उज्वल होण्या, ठेव शिरी तू हात
सहकान्याची ज्योत नवी ती, लावूया मनात
त्या ज्योतीने लक्ष जीवने, होवोत प्रकाशमान ॥३॥
ऐकूनी आलो तुझी दिगंतर आम्ही महान कीर्ती
शक्ती बुद्धी दे विघ्नहरा तू दगडूशेठ गणपती
उणे न काही असे पुणे ही धन्य तुझी नगरी
पूर्ण करी बा तूच गणेशा, अमुचि स्वप्ने सारी
हात जोडुनी करु प्रार्थना, मागू कृपेचे दान॥४